

वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल & एंटरटेनमेंट समिट  
(WAVES) २०२५ या कार्यक्रमाच्या  
आयोजनाकरिता लागणाऱ्या नियतव्ययाकरिता  
नवीन लेखाशीर्ष उघडण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन  
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग  
शासन निर्णय क्र. आयडीसी-२०२५/प्र.क्र ६७/उद्योग-१४  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०००३२.  
दिनांक : १७ जुलै, २०२५

**शासन निर्णय :-**

मा. पंतप्रधान महोदयांच्या कल्पनेनुसार वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल & एंटरटेनमेंट समिट (WAVES) २०२५, दि. १ मे, २०२५ ते दि. ४ मे २०२५ या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. WAVES-२०२५ च्या अनुषंगाने मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०७/०३/२०२५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीच्या इतिवृत्तानुसार या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लागणाऱ्या नियतव्ययाकरिता नवीन स्वतंत्र लेखाशीर्षाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव वित्त विभागास सादर केले असता, वित्त विभागाने सदर प्रस्तावास मान्यता प्रदान केली आहे.

२. तदनुषंगाने, वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल & एंटरटेनमेंट समिट (WAVES) २०२५ कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता लागणाऱ्या नियतव्ययाकरिता नवीन स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्यास शासन याद्वारे मंजूरी देत आहे.

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल-ॲन्ड एंटरटेनमेंट समिट (WAVES) २०२५ कार्यक्रमाचा खर्च		
	मराठी	English
मागणी क्र.	के-०७	K-07
मुख्य लेखाशीर्ष	२८५२, उद्योग	2852, Industries
उप मुख्यलेखाशीर्ष	८०, सर्वसाधारण	80, General
गौणशीर्ष	१०४, औद्योगिक प्रोत्साहन	104, Industrial Promotion
गटशीर्ष	(०४) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ	(04) Maharashtra Industrial Development Corporation
उपगटशीर्ष	(०४)(०१) वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल ॲन्ड एंटरटेनमेंट समिट (WAVES) २०२५ कार्यक्रमाचा खर्च (अनिवार्य) (२८५२A१२२)	(04) (01) Expenditure for World Audio-Visual and Entertainment Summit (WAVES) 2025 Programme (Committed) (2852A122)
उद्दिष्टशीर्ष	२०, इतर प्रशासकीय खर्च	20, Other Administrative Expenses

३. सदर आदेश प्रधान महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, मुंबई यांच्या अनौ.संदर्भ क्र.संख.वि./चा-१/उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग/यु.ओ.आर-३३/२०२५-२६/२५७ दि. ०२/०६/२०२५ अन्वये तसेच वित्त विभागाचा अनौ.संदर्भ क्र. १७६/व्यय-१६, दि. १६/०६/२०२५ अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०७१७१७०९४५७२१० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने सांक्ष्णिक करून काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ. श्रीकांत पुलकुंडवार)  
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत -

१. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.

(कृ.मा.प.)

२. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई
३. महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा, (मुंबई/नागपूर)
४. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
५. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
६. विक्रीकर आयुक्त, विक्रीकर भवन, मुंबई
७. वित्त विभाग (अर्थ-१४/व्यय-१६), मंत्रालय, मुंबई
८. कार्यासन अधिकारी (प्रशासन-१), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई
९. निवडनस्ती, संग्रहार्थ